

Date: 07th September, 2024

To.

Department of Corporate Services,

BSE Limited.

P J Towers, Dalal Street, Mumbai- 400 001.

BSE: Scrip Code: 531112

To,

Listing Department,

National Stock Exchange of India Limited,

"Exchange Plaza", C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai- 400 051.

NSE Trading Symbol: BALUFORGE

Respected Sir / Madam,

Subject: Submission of Newspaper Publication of post-dispatch of Notice and Annual Report for F.Y. 2023-24.

In terms of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper publication of post-dispatch of Notice and Annual Report for F.Y. 2023-24 to shareholders, as published in the following Newspapers:

- 1. Free Press Journal on 07th September, 2024;
- 2. Navshakti on 07th September, 2024.

Kindly take the same on your record.

Thanking You, Yours Truly,

For Balu Forge Industries Limited

JASPALSINGH PREHLADSINGH CHANDOCK

Digitally signed by JASPALSINGH PREHLADSINGH CHANDOCK Date; 2024.09.07 21:02:04 +05'30'

Jaspalsingh Chandock Managing Director DIN 00813218



CIN: L29100MH1989PLC255933 Regd. Off. 506, 5th Floor, Imperial Palace, 45 Telly Park Road, Andheri (East), Mumbai Maharashtra, 400069 Tel No: - 86550 75578 Website: www.baluindustries.com

Fmail: compliance@baluindustries.com Notice of 35th Annual General Meeting of the Balu Forge Industries Limited ("the Company") to be held through Video Conferencing ("VC")

or Other Audio Visual means ("OAVM"). E-voting Information Shareholders may note that the 35th Annual General Meeting (AGM) of the members of Balu Forge Industries Limited ("the Company") will be held on Monday, 30th September, 2024 at 11:30 A.M through VC/OAVM. The Annual General Meeting is being held in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No 09/2023, dated September 25, 2023 together with Circular No. 14/2020 dated April 8, 2020 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2021 dated January 13, 2021 19/2021 dated December 08, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 02/2022 dated May 05 2022 and 10/2022, dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA" (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR. P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated Januar 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, Circular No SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 05, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") ("collectively referred to as SEBI Circulars") to transac businesses set out in the Notice of the AGM.

In compliance with the said Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 has been sent on 06th September, 2024 through electronic mode to those members whose emai addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories The Notice and Annual Report 2023-24 is available on the Company's website www.baluindustries.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com National Stock Exchange of India at www.nseindia.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participants) and in respect of shares held in physical form by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at compliance@baluindustries.com or to Skyline Financial Services Private Limited at pravin.cm@skylinerta.comor mumbai@skylinerta.com In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote by electronic means on all the resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Members are informed that: a) The business as set forth in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means:

b) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Tuesday, 24th September, 2024, shall only be entitled to avail the remote e-voting facility or voting at AGM;

The remote e-voting period shall commence on Thursday, 26th September, 2024 (09:00 A.M IST) and end on Sunday, 29th September, 2024 at (05:00 P.M. IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a resolution cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

d) Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting;

e) Members attending the AGM through VC/OAVM who have not cast their vote by remote evoting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM;

Any person holding shares in physical form and non-individual members, who acquire shares of the Company and become a Member of the Company after the Notice is sent and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 24th September, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. In case of an individual member holding securities in dema mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company afte the Notice is sent and holding shares as on the cut-off date may follow steps mentioned in Notice of the AGM under instructions for e-voting:

g) In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and evoting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call the toll free no: 1800 1020 990/1800 224 430 or send a request to Sagar S. Gudhate at

By Orders of the Board of Directors For Balu Forge Industries Limited

Mr. Jaspalsingh Chandock Managing Director & Chairman

TIME

TIME TECHNOPLAST LTD Bringing Polymers To Life
CIN: L27203DD1989PLC003240

CIN: 12/20/3DD1989PLC0003240

Regd. Office: 101, 15 Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Daman, Dadra and Nagar Haveli and Daman and Diu (U.T.) – 396 210

Corp Office: 55, Corporate Avenue, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai – 400 072; Tel: 91-22-7111 9999 Fax: 91-22-2857 5672

Website: www.timetechnoplast.com; Email: investors@timetechnoplast.com

NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION
AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Friday, 27th September, 2024 at 04:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means

In terms of General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated In terms of General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 9/2023 dated September 25, 2023, issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "Circulars"), Companies are permitted to hold Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without the physical presence of the Members at a common venue. Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report for FY 2023-24, inter alia, including the remote e-voting instructions has been e-mailed to the Members whose e-mail address(es) have been registered with the Company/ Depository Participant(s). The electronic dispatch of Notice along with the Annual Report for FY 2023-24 to Members has been completed on Thursday, September 05, 2024. The same is also available on the Company's website www.timetechnoplast.com and on website of Stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited at <u>www.ns</u>

In line with the MCA Circulars and SEBI Circulars. Shareholders are advised to update their Email address with the Company/Registrar & Transfer Agents in order to receive electronic copies of the Annual Report / login credentials, in the manner mentioned below, since no physical copies of the Annual Report will be dispatched to any Shareholder this year:

Shareholders | Shareholders holding shares in physical mode and who have holding shares not registered/updated their email addresses with the compan in physical mode are requested to register/update their email address by contacting the Company's Registrar and Transfer Agents – M/s Link Intime India Private Limited for assistance in this regard. Shareholders | Shareholders who hold shares in dematerialized mode and in dematerialized register/ update their email addresses with their Depository Participant(s).

BOOK CLOSURE:

Place: Mumbai

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 fead with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year ended March 31, 2024 and AGM. VOTING THROUGH ELÉCTRONIC MODE:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard-2 (SS-2) on General meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means and the business may be transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Link Intime India Private Limited at https://instavote. linkintime.co.in. The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to be held through VC/OAVM facility and the Shareholders who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting. The detailed instructions for remote e-voting facility are contained in the Notice of the AGM which has been sent to the Members.

The details pursuant to provisions of Companies Act, 2013 and Rules are

Cut-off date for the purpose of remote e-voting: Friday, September 20, 2024 Date and Time of commencement of remote e-voting: Tuesday, September 24, 2024 from 09:00 a.m. (IST).

 Date and Time of end of remote e-voting: Thursday, September 26, 2024 till 05:00 p.m. (IST). The e-voting shall be disabled thereafter and the members shall not be allowed to vote beyond the said date and time. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice, holds shares as of the cut-off date i.e. September 20, 2024, may obtain the login ID and

password by sending a request to enotices@linkintime.co.in. Shareholders who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through VC/OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the shareholder, they shall not be allowed to change it subsequently. The Board has appointed Mr. Arun Dash, Practicing Company Secretary (Membership No. F9765) sole proprietor of M/s. Arun Dash & Associates, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and the voting process at the AGM in a fair and transparent manner.

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared after the AGM. The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website www.timetechnoplast.com and on the Link Intime India Private Limited website https://instavote.linkintime.co.in, within two working days of conclusion of the AGM and the results shall also be communicated to Stock Exchanges.

In case of any queries relating to e-voting, members/ beneficial owners may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available on the website https://instavote.linkintime.co.in under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on +91 (022) 4918 6000/4918 6175.

10. Shareholders who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request mentioning their name, demat account number/folio number, e-mail id, mobile number at investors@timetechnoplast.com latest by Friday, September 20, 2024.

Manoj Kumar Mewara Date: September 05, 2024 Sr VP Finance & Company Secretary

INDUCTO

Registered Office: 156.Maker Chambers VI. 220. Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai- 400 021. Tel. - 022 - 22043211 Fax - 22043215 E-mail: secretarial.inducto@gmail.com Web Site: www.hariyanagroup.com CIN NO. L27100MH1988PLC194523

Notice to the Shareholders NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the members of Inducto Steel Limited ("the Company") will be held on Monday, September 30, 2024 at 10.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses that will be set forth in the Notice of AGM.

ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007 Certified)

The Ministry of Corporate Affairs (MCA) by Circular No.14/2020 dated 8th April 2020, Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Circular No. 20/2020 dated 5th May 2020, Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 2/2022 dated 5th May 2022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023 and Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the members of the company car oin and participate at the AGM through VC/OAVM.

In compliance with the above-mentioned Circulars, the Notice of AGN and Annual Report for FY 2023-24 will be sent electronically by the company to those members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 36th AGM and the Annual Report for FY 2023-24 will be also available on the website of the company (http://www.hariyanagroup.com/) and BSE Limited (www.bseindia.com). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM.

Accordingly, to update the details with the company the following procedure may be followed:

The members holding shares in physical form who have no registered their email addresses with the Company/RTA may ge registered their email addresses, at secretarial inducto@gmail.com by providing details such as Folio Number, Certificate number Shareholder's name, PAN, Mobile number, E-mail id and also upload the image of Share Certificate and PAN card in PDF or

The member holding shares in Demat form are requested to registe their email addresses with the irrespective Depository Participant Further, the member may temporarily register their e-mai addresses with the Company/RTA, at secretarial.inducto@gmail.com by providing details such as DP ID/Client ID, Shareholder Name, PAN, Mobile No, Email Id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository Participant.

For Inducto Steel Limited

Rajeev Reniwal Managing Director Din: 00034264



REGIONAL OFFICE, 1st Floor, DOSTI PINNACLE, Plot No 104 & 105, Road No 22, Near New Passport Office, Wagle Estate, Thane (West) 400604

REF: CB8358/BR0230/13-2/32/2024/SM DATE: 27.08.2024

. M**rs.RATAN RAMESH GOHIL (BORROWER)** a) ADDRESS 1:BIT CHAWL NO.16,ROOM NO.17, ST.MARY ROAD ,TADWADI ,MAZGAON

Date: September 05, 2024

Place: Mumbai

2.Mr.NIKHIL RAMESH GOHIL(CO-BORROWER)
b) ADDRESS 2: BIT CHAWL NO.16,ROOM NO.17, ST.MARY ROAD ,TADWADI ,MAZGAON MUMBAI-400010.

Subject: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002) READ WITH SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 AS AMENDED FROM TIME TO TIME.

ie undersigned being the authorized Officer of Canara bank, KALYAN MURBAD (230) branc re unlossing to the minimum of the desired creditor"), appointed under the Securitzation and econstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002, (hereinafte eferred as the "Act") do hereby issue this notice to you as under:That Mrs.RATAN RAMESH GOHIL (BORROWER) & Mr.NIKHIL RAMESH GOHIL (CO-BORROWER). (hereinafter referred to as "THE BORROWER")have availed credit facility/ facilities stated in

schedule A hereunder and have entered into the security agreements in favour of secured

While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.

That , Mrs.RATAN RAMESH GOHIL (BORROWER) & Mr.NIKHIL RAMESH GOHIL(CO-BORROWER), have guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the borrower for credit facilities up to the limit of Rs. 48,00,000 FORTY EIGHT LAKHS RUPEES ONLY) with interest thereon.

You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secure ssets which are detailed in Schedule B hereunder.

However, from 26/05/2024, the operation and conduct of the said financial assistance/ credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to LIABILITY RS 25,60,182.32 (RUPEES TWENTY FIVE LAKHS SIXTY THOUSAND ONE HUNDRED EIGHTY TWO & THIRTY TWO PAISA ONLY) -the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor time given, and have been evasive in settling the dues. above said financial assistance/ credit facility having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non-Performing Asset (NPA) as on 26/08/2024 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserv Bank of India.

The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2)of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt o this notice that you are also liable to pay future interest at the rate of 11.15% (9.15% +2% penal interest) Per Annum for Account no. 160001223352 together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in ecovering its dues.

recovering its dues. The security interest on the secured assets is duly registered with CERSAI with cersai id-400066377595 and cersai registration date-01.12.2022.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of LIABILITY RS 25,60,182.32 ii (RUPEES TWENTY FIVE LAKHS SIXTY THOUSAND ONE HUNDRED EIGHTY TWO & THIRTY TWO PAISA ONLY) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec.13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here helow to convey the seriousness of this issue: f Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measure

n) Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfe way of lease, assignment or sale for realizing the secured asset:

Take over the management of the business of the borrower including the right to transfer by wa

flease, assignment or sale for realizing the secured asset: rovided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised on

vhere the substantial part of the business of the borrower is held as security for the debt; rovided further that where the management of the whole of the business or part of the business is bridge transit in white the management of the whole of the business of part of the business of the born price is relatable to the security for the debt;

And under other applicable provisions of the said Act our attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time available redeem the secured assets

ou are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not trans by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder ithout obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/restrain, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, he sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard ou shall have to render proper accounts of such realization/income.

nis notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other hts or remedies which the secured creditor may have including further der und due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/o any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of no-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and

AUTHORISED OFFICER

SCHEDULE A [DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER]

SERIAL NO.	LOAN A/C. NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	DATE OF SANCTION	AMOUNT		
1	160001223352	HOUSING LOAN	18.11.2022	RS. 48,00,000/-		
	TOTAL		RS. 48,00,000/-			
SCHEDULE B						

DETAILS OF SECURITY ASSETS]				
LE/IMMOVABLE	NAME OF THE TITLE HOLDER			
0.2207 ON 22ND FLOOR, R	MRS.RATAN RAMESH GOHIL			
CONSTRUCTION BUILDING				

SL. NO.	MOVABLE/IMMOVABLE	NAME OF TH
	PROPOSED FLAT NO.2207 ON 22ND FLOOR, R	MRS.RATAN
	WING IN UNDER CONSTRUCTION BUILDING	
	KNOWN AS "SHAKTI ENCLAVE PHASE	
	II"SITUATED AT S.NO.263, C.T.S NO.6A (PART) OF	
	VILLAGE MALWANI ,OPP BILLABONG	
	INTERNATIONAL SCHOOL ,BHOOMI PARK	
	ROAD, JANKALYAN NAGAR, MALAD (WEST)	
	.MUMBAI400095.	

SCHEDULE C							
		[DI	[DETAILS OF LIABILITY AS ON DATE]				
SL NO. LOAN A/C. NATURE OF		LIABILITY WITH	RATE OF				
		NUMBER	LOAN/LIMIT	INTEREST AS ON	INTEREST		
				DATE			
	1	160001223352	HOUSING LOAN	RS.25,60,182.32 /-	11.15%		
		TOTAL		RS.25,60,182.32 /-			



IIFL FINANCE LIMITED

CIN: L67100MH1995PLC093797 Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604 Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 Website: www.iifl.com

SALE OF STRESSED FINANCIAL ASSETS

IIFL Finance Limited invites Expression of interest from eligible ARCs for the proposed sale of 1,00,423 retail loan accounts having a Principal Outstanding amount of INR 392.26 Cr. The sale shall be on "As is where is and what is where is" basis. Eligible prospective ARCs can mail to <u>dhruv.nandani@iifl.com</u> for further details regarding the accounts and detailed terms and conditions. Eligible interested ARCs are requested to intimate their willingness to participate by way of an "Expression of interest" to be emailed to <u>dhruv.nandani@iifl.com</u> on or before 11th September, 2024.

The auction shall be held on 23rd September, 2024

Date: 07th September, 2024 Place: Mumbai

For IIFL Finance Limited,

Authorized Officer

Bank of Baroda, Aangan Apartment, Ground Floor, Tithal Road, Valsad-396001

OFFICE OF THE CHIEF ENGINEER (BUILDING) . PUBLIC WORKS DEPARRTMENT, NIRAMAN BHAWAN, Plot No. 27-28, Arera Hills, BHOPAL

September 5, 2024

PHONE No. 0755-2559571 E-mail;-apdpiubhopal(a)gmail.com

NIT No. 10/2024/Tender/G/CE(B)/ **BHOPAL DATE 30/08/2024** Online bids for the following works are invited from registered contractors and firms of repute fulfilling registration criteria

S.No.	Tender Portal No.	Name of work	District	Probable Amount Contract .(Rs. in lakh)	Era nest Money Deposit (EMD) (in Rs.)	Cost of Bid .Document (inRs.)	Period of completion (in months i/c Rainy Season)
1	2	3	4	5	6	7	8
1	2024_PWPIU_366996_1	CONSTRUCTION OF 06 TRADE ITI CAMPUS (1TI COLLEGE, 60 SEATED BOYS HOSTEL, 60 SEATED GIRLS HOSTAL, F TYPE 1 NOS, H TYPE TWIN CONFIGURATION 2 NOS, I TYPE MULTI STOREY TWIN CONFIGURATION 4 NOS WITH SIDE DEVLOPMENT AT BADOD DISTRICT AGAR MALWAR MALWA	AGAR MALWA	1154.21	1000000	30000	1 8 month i/c Rainy season
2	2024_PWPIU_367119_1	Construction Of 50 Sealer Girls Hostel Sports Complex Library D Type 1 Unit Type 1 Unit And H Type 1 Unit Quarter At PG College Multai District Betul MP	BETUL	743.90	743900	20000	14 months i/c Rainy season
3	2024_PWPIU_367719_1	CONSTRUCTION OF DOUBLE STOREY BARRACK (40 MALEPRISINORS BUILDING) FOR JAIL DEPARTMENT AT NASRULLAGANJ (BHERUNDA) SEHORE fM.P.1	SEHORE	121.12	121120	12500	12 months i/c Rainy season
4	2024_PWPIU_367130_1	CONSTRUCTION OF SPORTS COMPLEX AND DOME AT INS COLLEGE SHUJALPUR DISTSHAJAPUR	SHAJAPUR	1121.55	1000000	30000	24 months i/c Rainy season
5	2024_PWPIU_367240_1	CONSTRUCTION OF AUDITORIUM BUILDING IN JNS COLLEGE AT SHUJALPUR DIST. SHAJAPUR	SHAJAPUR	824.67	824670	20000	12 months i/c Rainy season

All details relating to the Bid Document (s) can be viewed and downloaded free of cost from the website. http:// mptenders.gov.in Bid Document (s) can be purchased after making online payment of portal fees through Credit/Debit/Cash Card/internet Banking. The Bid Document (s) can be purchased only online from 10:30 (time) 30.08.2024 (date) to 17.30 (time) 17.09.2024 (date). Othe key dates may be seen in Bid Data Sheet.

Amendment (s) to NIT, if any, shall be published on website only, and not in newspaper.

S/d (Ex. Keshav Singh Yadav) CHIEF ENGINEER (BUILDING) PWD BHOPAL M.P.

G15803/24

the Security Interest (Enforcement) Rules, 2002

POSSESSION NOTICE

HDFC BANK

HDFC BANK LIMITED

Branch: HDFC Spenta - RPM Dept, 2nd Floor, Next to HDFC Bank House, Mathuradas Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013. Tel: 022-66113020.

Regd. Office: HDFC Bank Ltd., HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. CIN: L65920MH1994PLC080618 Website: www.hdfcbank.com

Whereas the Authorised Officer of HDFC Bank Limited (erstwhile HDFC Limited having amalgamated with HDFC Bank Limited by virtue of a Scheme of Amalgamation approved by Hon'ble NCLT-Mumbai vide order dated 17th March 2023) (HDFC), under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("said Act") and in exercise of powers conferred under Section13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of the said Notice/s, incidental expenses, costs, charges etc till the date of payment and / or realisation.

Sr.	Name of Borrower (s) / Legal	Outstanding Dues	Date of	Date & Type	Description of Immovable		
No	. Heir(s) and Legal Representative(s)		Demand Notice	of Possession	Property (ies) / Secured Asset (s)		
1	MR MISHRA MANOJ R,	Rs. 18,11,581/-	04-OCT-2022	04-SEP-2024	FLAT-009, FLOOR-GROUND,		
	MRS MISHRA PRIYA R &	as of			HAPPINEST - PALGHAR 1, BLDG-9,		
	M/s. E CLICK COMPUTERS	31-AUG-2022*		(PHYSICAL	PLOT 1 & 2, S NO 158+183P+183P,		
	(Represented Through its			POSSESSION)	VILLAGE NANDORE		
	proprietor MR MISHRA MANOJ R)				PALGHAR – 401404		
2	MRS NACHARE KIRTI KIRAN &	Rs. 19,30,337/-	16-JAN-2024	04-SEP-2024	FLAT-B2/406, FLOOR-4, WING-A,		
	MR NACHARE KIRAN KRISHNA	as of			GOLDEN EYE, BLDG NO-9, GUT		
		31-DEC-2023*		(PHYSICAL	NOS. 394 & 395, LANE OPPOSITE		
				POSSESSION)	RADHAKRISHNA MANDIR,		
					SATPATI, NEAR PHAD, VILLAGE		
					SHIRGAON, PALGHAR – 401404		
3	MR NAIK ANAND SADANAND &	Rs. 17,63,187/-	27-FEB-2023	04-SEP-2024	FLAT-25, FLOOR-4, BUILDING		
	MRS NAIK ANUSAYA SADANAND	as of			NO. 9, HAWARE'S NAKSHATRA,		
		31-JAN-2023*		(PHYSICAL	S NO 66/1, DANDEKAR COLLEGE		
				POSSESSION)	ROAD, VILLAGE TEMBHODE		
					PALGHAR [W] - 401404		

*with further interest, cost and charges as applicable from time to time, till payment and / or realisation

However, since the borrower/s / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove have failed to repay the amounts due, notice that the Authorised Officer/s of HDFC have taken possession of the immovable property (ies) / secured asset(s) described herein above in exercise of powers conferred on him/them under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above. The borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property(ies) / Secured Asset(s) and any dealings with the said Immovable Property (ies) / Secured Asset(s) will be subject to the mortgage of HDFC.

Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is/are invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset/s.

Copies of the Panchnama drawn and Inventory made are available with the undersigned, and the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal

Representative(s) is / are requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

Date: 05 SEP 2024 **Authorized Officer**

PUNJAB & SIND BANK BRANCH OFFICE: ARB, MUMBAI | ZONAL OFFICE: MUMBAI, FORT (A Govt. of India Undertaking) Where service is a way of life SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) or

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / Charged to the Secured Creditor, the constructive/ physical/ symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of the Punjab & Sind Bank, Secured Creditor, will be sold on "As is Where is ", "As is what is", "Whatever there is" and "Without any recourse Basis" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues to the Bank, Secured creditor from the respective borrower(s) and guarantor(s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties/Assets. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeauctions.com

SI No.	Name of the Borrower/Guarantor & Description of the mortgaged property	Demand Notice Date Outstanding Amount (Rs) +future interest & other expenses thereon.	Reserve Price EMD Bid Increment Amt.	Property inspection Date & Time	Date/Time of E-Auction
1	Account Name: a. Mr. Tushar Yeshwant Narvekar & Mrs. Tejswi Tushar Narvekar (Borrower) Guarantor: b. Sh.Milind Yeshwant Narvekar (Guarantor) Description of property: Residential Flat No. A001, Gr. Floor admeasuring 1429 sq.ft built up, Shakuntala Shrishti CHSL, A Wing, Lodha Heaven, Nilje, Dombivali East, Tal-Kalyan, Dist-Thane- 421201. (PHYSICAL POSSESSION)	Notice Date: 13.04.2018 Rs.39,99,763.10 further interest and cost thereon from 14.04.2018 Balance O/s Rs.58,65,423.22 as on 31.08.2024 plus further interest and cost thereon	Rs. 57,60,000/- Rs. 5,76,000/- Rs. 25,000/-	20.09.2024 1.00 PM to 3.00 PM	26.09.2024 12.00 PM to 2.00 PM
2	Account Name: a. Sh.Jayesh kumar Parmar & Sh. Premchand Chunilal Parmar (Borrower) b. Sh.Kailash Mohanlal Solanki. (Guarantor) Description of property: Flat No.110, admeasuring 690 sq.ft built up on 1st Floor, Green View Apartment, Hanuman Nagar,Laxmiben Chheda Marg, Nallasopara(W),Thane -401209 (SYMBOLIC POSSESSION)	Notice Date: 04.01.2017 Rs.9,93,208.60 as on 31.12.2016 + further Interest and cost thereon from 01.01.2017 Balance O/s Rs.21,94,034.69 as on 31,08.2024 plus further interest thereon	Rs. 14,00,000/- Rs. 1,40,000/- Rs.25,000/-	21.09.2024 1.00 PM to 3.00 PM	26.09.2024 12.00 PM to 2.00 PM
3	Account Name: a. Sh. Bapu Manohar Teli & Ms. Manisha Teli (Borrower) b. Mr. Vinod Kisan Palnekar (Guarantor) Description of property: Flat No.406, admeasuring area 453 sq.ft on 4th Floor, Green View Apartment, Hanuman Nagar, Laxmiben Chheda Marg, Nallasopara (W), Thane 401 209 (SYMBOLIC POSSESSION)	Notice Date: 02.07.2016 Rs. 12,98,501.60 as on 30.06.2016 + further Interest and cost thereon from 01.07.2016 Balance O/s Rs.30,47,229.16 as on 31.08.2024 plus further interest	Rs.13,00,000/- Rs. 1,30,000/- Rs.25,000/-	21.09.2024 1.00 PM to 3.00 PM	26.09.2024 12.00 PM to 2.00 PM

LAST DATE OF EMD SUBMISSION: 25.09.2024 EMD Submission Account details (Deposit through NEFT/RTGS): Account No: 03865040070003, IFSC Code: PSIB0000386, A/c name: ARB Mumbai Punjab and Sind Bank, Name & contacts of Authorized Officer: Mr.Rai Kapoor Tanda, Mobile: +91-9967478262 and Contact Person: Sh. Rahul A Jamnekar. Mobile: +91-9970823131.

The intending bidders may had the details of Auction sale process from website www.bankeauctions.com & https://www.punjabandsindbank.co.in

The intending bidders should make their own independent inquiries and due diligences regarding the encumbrances, title of property/ies & to inspect & satisfy themselves from the respective

Auction sale/bidding shall only be done through "Online Electronic mode" through Bank's approved service provider M/s C1 India Pvt.Ltd.

The intended bidders who have deposited the EMD and require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact M/s C1 INDIA Pvt Ltd Udyog Vihar, Phase 2, Gulf Petrochem building, Building No. 301, Gurgaon, Haryana. Pin: 122015, e-mail ID: support@bankeauctions.com Help Line No. Helpline number: 0124-4302020/21/22/23, 9594597555 (Sh. Bhavik Pandya) Contact Number +91-8866682937 Help Line e-mail ID: support@bankeauctions.com and https://www.punjabandsindbank.co.in for any property related query may contact above mentioned Authorised officers, E-mail id: b0718@psb.co.in The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and

The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, on the same day or not later than next working day and the balance 75% of the sale price on or before 15th day of confirmation of sale or such extended period as may be agreed upon in writing between the purchaser and the secured creditor, in any case not exceeding three months. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited by the successful bidder shall be liable to be forfeited and property shall be put to re-auction and the defaulting borrower shall have no claim/ right in respect of property/ amount. The BID once made shall not be cancelled or withdrawn.

The purchaser shall bear the applicable stamp duties/ additional stamp duty/ transfer charges, fee etc. and also all the statutory/ non-statutory dues, taxes, rates, assessment charges, fees etc. owing to anybody prior and future. Applicable GST/TDS will be borne by successful buyer as per norms.

The Authorized Officer is not bound to accept the highest offer and the Authorized Officer has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction without assigning any reason thereof

This Notice is also to be treated as 15 days Statuary sale notice to borrowers and Guarantors (L/Rs) Under Rule 8(6) Security Interest (Enforcement), Rules 2002 Date: 06.09.2024

Branch Mana Punjab & Sind Bank

Bhavesh Maganbhai Patel, R/o.Udwada Village, Tal. Pardi, Dist. Valsad, h

reported to my client Bank of Baroda, that; The original registered sale deed along with receipt of registration in respect to property bearing N.A. Plot No.49 adm.176.51 sq.mts. recorded in Computerized Block/Survey No.160/Paiki 45 after promulgation new Block/Survey No.1287 adm.177.00 sq.mts. of Village Orvad, Tal.Pardi, Dist. Valsad between Shri Manoj Hirabhai Mistry (purchaser) and Arunkumar Balvantrai Pandya & Champavatiben Wd/o of Balvatrai Pandya through their power of attorney holder Shri Jatinkumar Ravindranath Desai (Vendors) under a registered sele deed 43.0.03.2006 duly registered in the effect of the under a registered sale deed dt.30.03.2006 duly registered in the office of the sub_registrar_Pardi_at_document_serial_No.2319/2006_on_03.04.2006_are misplaced or lost and the original receipt of registration in respect to aforesaid property between Bhavesh Maganbhai Patel (purchaser) and Shri Manoj Hirabhai Mistry (Vendor) under a registered sale deed dt.13.12.2007 duly registered in the office of the sub registrar Pardi at document serial No.9139/2007 on 13.12.2007 are misplaced or lost, the aforesaid owne purchaser Bhavesh Maganbhai Patel has reported to my client Bank o Baroda that he has not create any charge or encumbrance upon the aforesaid property, However Any person and/or Institute having any right, title, interest, charge or encumbrance in regard to the aforesaid property/document may notify to the undersigned in writing along with true

attested document in support of any claim within 15 (Fifteen days) from the publication of this public notice by registered mail, if no claim is lodged, my client will accept the version of the aforesaid original document is lost or

misplaced as per his solemn declaration and right, title, interest, charge o

encumbrance if any will be presumed to have been waived please be noted Amit S. Kapadia - Advocate for



Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

Get prediction sitting

at home with Palm Print

R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सुचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंव फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. र टायित्व मर्वस्वी जाहिरातटारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I GULAM HUSSAIN ABDUL RAHIM JATH CHANGE MY NAME TO GULAMHUSAIN ABDUL RAHIM JAT AS PER GAZETTI

CL- 001

NO: M- 24187853.

I ARABINDA KUMAR / ARABINDA KUMAR YADAV CHANGE MY NAME TO ARVIND JANARDHAN YADAV AS PER GAZETTE NO: (M-2457301). CL- 101 Ι ΝΔGΙΝΔ ΥΔΠΔΥ / ΚΜ ΝΔGΙΝΔ ΥΔΠΔΥ CHANGE MY NAME TO NAGINA ARVIND YADAV AS PER GAZETTE NO: (M-2457503) & (M-2458194). CL- 201 I. VIJAYALAXMI SHAIJU THANDASSARY HAVE CHANGED MY NAME TO VIJAYALAXMI RAMESH SUVARNA VIDE MAHARASHTRA AFFIDAVIT 3816082 DATED 06- SEPTEMBER, 2024. CL- 226 I JANARDAN PRASAD CHANGE MY NAME TO JANARDHAN YADAV AS PER GAZETTE NO: M-2457115. CL- 301

HAVE CHANGED MY NAME FROM VIJAYADEVI TARACHAND VAIDYA TO VIJAYA KISHOR MESHRAM AS PER DOCUMENTS. CL- 401 I HAVE CHANGED MY NAME FROM SHABANA ABDUL KADER NAGINAWADIWALA TO SHABANA ABDUL KADAR NAGINA AS PER

AADHAR DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM VIYAYA KISHOR MESHRAM TO VIJAYA KISHOR MESHRAM AS PER DOCUMENTS. CL- 501

HAVE CHANGED MY NAME FROM BHAGAT DUGAR TO BHAGAT SINGH DUGAR AS PER DOCUMENTS. CL- 601 I HAVE CHANGED MY NAME FROM DRISHI GOWTHAM JAIN TO DRISHY JAIN AS PER DOCUMENTS. CL-701 I HAVE CHANGED MY NAME FROM MINTU G JAIN TO MINTU GOWTHAM AS PER DOCUMENTS. CL- 801

HAVE CHANGED MY NAME FROM GOWTHAM A JAIN TO GOWTHAM KUMAR A AS PER DOCUMENTS.CL- 901 I HAVE CHANGED MY NAME FROM POPAT VIMAL POPAT TO JIGNA VIMAL POPAT AS PER DOCUMENTS. CL-999

PUBLIC NOTICE

Mrs. Devaki Devendra Kandelwal was owner of Flat No B/108 on the First Floor of **Radium** Apartments Co-operative Housing Society Ltd., having address at Shreyas Colony, Aarey Road, Goregaon (East), Mumbai 400063; who died on <u>12th May</u>

Mumbai 400003; who died on 12th Ma 2018; without making any will. The society hereby invites claims o objections from the heir or heirs or othe claimant or claimants to the transfer of the said shares and interest of the decease ember in the capital/property of the socienth ithin a period of 15 days from the publication of this notice, with copies of suc ocuments and other proofs in support is/her/their claims/objections for transfer shares and interest of the deceased members n the capital/property of the property in suc nanner as provided under the bye- laws The claims/objections if an eceived by the society for transfer of share and interest of the deceased member in th

and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dea with in the manner provided under the bye laws of the society.

A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors, with the Society Office during office bours time from 4.00 m to 6.00. during office hours, time from 4.00 pm to 6.00 pm from the date of publication of the notic ill the date of expiry of its period or Radium Apartments CHSL

Sd/-A. N. Samant (Hon. Secretary) Class Mumbai Date: 07/09/2024

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that we are investigating the ownership right/title of Mr. SUMIT MOHAN SINGH GANDHI in respect of the property more particularly described in the schedule herein below who is presently the sole, absolute and exclusive owner of the Property.

ACCORDINGLY, any person claiming any right, title, share, interest and/or benefit in respect of the Property or any part thereof, including but not limited to by way of sale exchange, lease, sub-lease, leave and license tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, beguest possession, family arrangement settlement, Decree or order of court of law contracts/agreements, development rights, construction contracts, partnership or otherwise of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned hereinbelow within 14 (Fourteen) DAYS from the date hereof. If no such claim is received, the same will be considered as if no such claim exist or that they have been waived or abandoned.

THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE

(Description of the Property) All that Part and Parcel of Residential Flat No 2202 Wing A admeasuring approximately 162.11 sq. mtr Carpet area equivalent to 1745 sq. ft on the 17th habitable Floor (22nd Level) together with 2 (Two) Car parking spaces P/128 and P/129 at First Level Podium in the building known as **Windson Grande Residences** situated on Plo Bearing CTS 1A/1/B/7A/1 of Village Goregaon Taluka Borivali Mumbai in Greatel Bombay Registration sub-district of Borivali Bombay suburban district, Borivali (West),

Dated this **7th day of September 2024** Sd/-Najmi & Associates Advocates and consultants 515, Autumn Grove, Kandivali, Mahada Colony, Lokhandwala Twp, Kandivali East,

Mumbai - 400 101.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Mrs Sonali L. Sabhachandani, resident of 74-A Jolly Maker Apartments 1, Cuffe Parade, Mumbai - 400 005, has **revoked and** cancelled the Power of Attorney dated 29th July, 2024, which was executed in favor of Vivek Laxman Sabhachandani. n addition to the revocation of the said **Power**

authorizations granted by Mrs. Sonali L. Sabhachandani in favor of Vivek Laxman Sabhachandani have also been **revoked** and are hereby declared null and void. Therefore, all persons are hereby informed that the Power of Attorney dated 29th July 2024, as well as any Undertakings, NOCs, o other authorizations, are no longer valid. Any actions or transactions undertaken by Vivek Layman Sahhachandani under these

of Attorney, all Undertakings, No Objection

Certificates (NOCs), or any other

documents are not binding on Mrs. Sonali L. Sabhachandani This revocation includes, but is not limited to, any authority to sell, purchase, transfer, endorse, negotiate, gift, lend or invest; vote at meetings of any company o organization; act as proxy in respect of any ock, shares, debentures, or othe investments: settle or compromise disputes; borrow money on her behalf; o undertake any other actions such as operating, managing, conducting, or

representing in any capacity as previously authorized under the said documents. Any person dealing with Vivek Laxman Sabhachandani in connection with the said Power of Attorney, Undertakings, or NOCs does so at their own risk and responsibility.

Advocate T. A. Khatri 205, White House, S V Road, Andheri West, Mumbai - 400 058 Place : Mumbai Date: 07.09.2024

जाहीर नोटीस

तमाम नागरिकांना या नोटिस द्वारे सुचित करण्यात येते की. माझे अशील मेसर्स श्री निधी डेव्हलपर्स, भागीदारी संस्था, यांनी खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या जमीन मिळकर्तींमध्ये विकास अधिकार / हक्क संपादित केले आहेत व त्या संबंधी शीर्षक तपासणीसाठी मी सदर नोटिस प्रसिद्ध करत आहे. तरीही, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या जमीन मिळकतींसंबंधी कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षीस, भाडेकरार, भाडेपट्टा अगर अन्य इसमेंट हक्क, अगर कोणत्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खाली सही करणार यांच्या पत्त्यावर त्यासंबंधी लेखी पुराव्यासह हरकत घ्यावी; पत्ता :- १२/५, गगनगिरी को. ऑप. हौ. सोसायटी, बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर, पांचपाखाडी, ठाणे (प.)-४००६०२. या प्रमाणे न केल्यास खालील नमूद जमीन मिळकतीसंबंधी कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हक्क व हितसंबंध नाहीत असे मानण्यात येईल व त्यानंतर घेण्यात आलेल्या हरकती कालबाह्य असल्यामुळे ग्राह्म धरल्या जाणार नाहीत आणि माझ्या अशिलांचे खालील नमूद जमीन मिळकर्तीमध्ये संपादित झालेले विकास अधिकार / हक्क क्लियर व मार्केटेबल आहेत असे मानले जाईल. कृपया याची नोंद घ्यावी. परिशिष्ट/जमीन मिळकतीचे वर्णन

गाव-घोडबंदर, तालुका व जिल्हा-ठाणे, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा ठाणे, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील १) भूमापन क्रमांक १९०, हिस्सा क्रमांक १, एकूण क्षेत्रफळ २२० चौरस मीटर, २) भूमापन क्रमांक १९०, हिस्सा क्रमांक २, एकूण क्षेत्रफळ ८० चौरस मीटर, ३) भूमापन क्रमांक १९०, हिस्सा क्रमांक ३, एकूण क्षेत्रफळ २०० चौरस मीटर, ४) भूमापन क्रमांक १९०, हिस्सा क्रमांक ४, एकूण क्षेत्रफळ ५८० चौरस मीटर, ५) भूमापन क्रमांक १९०, हिस्सा क्रमांक ५, एकूण क्षेत्रफळ १८० चौरस मीटर, ६) भूमापन क्रमांक १९३, हिस्सा क्रमांक २४, एकूण क्षेत्रफळ २०० चौरस मीटर, ७) भूमापन क्रमोंक १९३, हिस्सा क्रमांक २९, एकूण क्षेत्रफळ ५१० चौरस मीटर व ८) भूमापन क्रमांक १९३, हिस्सा क्रमांक ३०, एकूण क्षेत्रफळ १७१० चौरस मीटर; एकूण क्षेत्रफळ ३६८० चौरस् मीटर.

ॲड. श्री. धवल आर. राजा

सार्वजनिक सूचना

ही सचना सार्वजनिकरीत्या देण्यात येते की आमचे ग्राहक श्रीमती मंजू भवरलाल शर्मा आणि श्री. भवरलाल किशनलाल शर्मा (विक्रेते) यांच्याशी खाली नमूद केलेल्या मालमत्तेच्या पूर्ण खरेदीसाठी चर्चेत आहेत, ज्याचे तपशील खालील शेड्युलमध् दिले आहेत.

विक्रेत्यांनी आमच्या ग्राहकांना सादर केले आहे की, त्यांनी दिनांक २१/१०/२०१४ रोजी एम/एस. कोनार्क व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (ज्याला बिल्डर/डेव्हलपर म्हणून संदर्भित केले आहे) आणि श्रीमती मंज भवरलाल शर्मा आणि श्री. भवरलाल किशनलाल शर्मा (ज्यांना ''मालक' म्हणून संदर्भित केले आहे) यांच्यातील विक्री कराराद्वारे सदर मालमत्ता खरेदी केली आहे. सदर विक्री करार दिनांक २१/१०/२०१४ रोजी अंधेरी - ४ येथील नोंदणी उपनिबंधक कार्यालयात क्रमांक बीडीआर -१५ /८९९२ /२०१४ अंतर्गत

नोंदणीकृत करण्यात आला होता. त्यानंतर विक्रेत्यांनी आमच्या ग्राहकांना सांगितले आहे की, त्यांनी दिनांक २०/०९/२०१९ रोजी एम/एस कोनार्क व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (बिल्डर/डेव्हलपर) आणि स्वतः यांच्या दरम्यान सुधारणा करार केला आहे, ज्याद्वारे आधीच्या विक्री करारात नमूद केलेल्या ३१.५९ चौ. मीटर मोजमापाच्या जोडलेल्या टेरेसच्या वर्णनात नुधारणा करण्यात आली आहे. सुधारणा करा दिनांक २०/०९/२०१९ रोजी अंधेरी - ३ येथील नोंदणी उपनिबंधक कार्यालयात क्रमांक बीडीआर -१५ /८९९२ /२०१४ अंतर्गत नोंदणीकृत करण्यात

विकेत्यांनी पढे सांगितले आहे की. मालमत्ता डॉडचे बँक, खार (पश्चिम) शाखा, मुंबई येथे गहाण ठेवण्यात आली आहे, आणि या गहाणाशिवाय मालमत्ता सर्व प्रकारच्या अन्य भारांपासून मुक्त

कोणत्याही व्यक्तीने सदर मालमत्तेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर हक्क, हक्क, स्वारस्य, किंवा करार, परवाना, तारण, विक्री, लायन, भेट, ट्रस्ट, वारसा, भार इत्यादींच्या स्वरूपात दावा केला असल्यास, त्यांनी या सूचनेच्या प्रकाशित होण्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत आवश्यक पुराव्यांसह खालील पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे. जर १४ दिवसांच्या आत आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर असे समजले जाईल की, असा कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि आमचे ग्राहक व्यवहार अंतिम करतील.

मालमत्तेची अनुसूची:

सर्व फ्लॅट क्रमांक ९०१, ९व्या मजल्यावर, १६४.४४ चौ. मीटर कार्पेट क्षेत्रफळासह आणि चार कार पार्किग, गंगा विहार को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, दिक्षित रोड, विलेपार्ले (पर्व), मंबई -४०००५७ येथे स्थित, आणि दहा पूर्णपणे पेड अप शेअर्स प्रत्येकाची किंमत ५०/- रुपये, शेअर प्रमाणपत्र क्रमांक १७ अंतर्गत क्रमांक १६१ ते १७० पर्यंत. सदर सोसायटीची इमारत फायनल प्लॉट क्रमांक ३०८ आणि सीटीएस क्रमांक १२३३, १२३३/१ वर उभी आहे, जी गाव विलेपार्ले (पूर्व), तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथे आहे. दिनांक: ७ सप्टेंबर २०२४

> किर्ती नागदा आणि असोसिएट्स वकील आणि नोटरी ६०५, ६वा मजला, ''सी'' विंग, ईस्टर्न कोर्ट सीएचएस लिमिटेड. बरिस्ता रेस्टॉरंटच्या वर, तेजपाल रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७

दिनांक : ०५/०९/२०२४

ठिकाणः अहमदाबाद

सार्वजनिक सूचना

चाकाला गावाच्या के पूर्व विभागात, एम. व्ही. रोड (अंधेरी-कुर्ला रोड), अंधेरी पूर्व, मुंबई -४०००५९ येथे असलेल्या CTS क्र. ४०, सर्वे क्र. ६२ (बी) या जमिनीचा तुकडा, जो भारत संचार निगम लिमिटेडच्या नावावर आहे, याबाबत. सर्व व्यक्तींना, ज्यांना या मालमत्तेत कोणतेही स्वारस्य, आक्षेप, हक्क, किंवा मालकी हक्क आहे, त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत योग्य दस्तऐवजी पुराव्यांसह आपले आक्षेप किंवा दावे नोंदवावेत. प्रकाशनाच्या १५ दिवसांनंतर प्राप्त होणारे कोणतेही दावे किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत.

गाव गोराई, बोरिवली TPS-III मधील आर सेंट्रल विभाग, बोरिवली वायरलेस कंपाऊंड, एल टी. रोड, गोराई, बोरिवली पश्चिम, मुंबई - ४०० ०९१ CTS येथील क्रमांक २२, २३, २५, ६३ (अंश), ६४ आणि एफ. पी. क्रमांक ४६० असलेल्या जिमनीच्या तुकड्याबाबत, जो भारत संचार निगम लिमिटेडच्या नावावर आहे. सर्व व्यक्तींना, ज्यांना या मालमत्तेत कोणतेही स्वारस्य, आक्षेप, हक्क, किंवा मालकी हक्क आहे, त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत योग्य दस्तऐवजी पुराव्यांसह आपले आक्षेप किंवा दावे नोंदवावेत. प्रकाशनाच्या १५ दिवसानंतर प्राप्त होणारे कोणतेही दावे किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार

> मेहरिया अँड कंपनी मोबाईल क्रमांक: ९८२०१२४४६६

Triumph International Finance India Limited

ffice: Oxford Centre, 10 Shroff Lane, Colaba Causeway, Colaba, Mumbai - 400 005.

in; Email: tifilbse@rediffmail.com; Tel No: 022 22826710-13. CIN No.: L65990MH1985PLC038 formation regarding 38th Annual General Meeting to be held through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVN Information regarding 38th Annual General Meeting to be held through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OaVM)
Members may please note that the 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM
Monday, 30th September, 2024 at 02,30 p.m., (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act,
2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) Listings (Obligations and
Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular Nos. 14/2020 dated Apm 108, 2020, 17/2020 dated
Apm 113, 2020. 20/2020 dated May 05, 2020, 2/2022 dated May 05, 2022 and 11/10202 dated December 28, 2022 issued by
the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. SEBIH-01/CFD/CMD2/CRPP/2022/62 dated May 13, 2022 issued by
SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred to as "Circulars"), to transact the business that
will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company will be held through VC/OAVM Facility, without physical
presence of the Members of the Company at a common venue.

will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company will be held through VC/UAWM +acility, without physical presence of the Members of the Company at a common venue. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 38th AGM and Annual Report for the financia year (FY) 2023-24 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company Depositor Participant (DFs). The same will also be available on the website of the Company at tow. William, Stock Exchange Lie Bombay Stock exchange Limited at www.bseindia.com, National Securities Depository Initied at www.coling.nstl.com and Register and Transfer Agent of the Company 1s. Link Intime India Private Initiate Link Initime) at www.linkintime.com. The copies for the Notice of the Sola AGM along with Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members with

The Copies of us rowers of the same.

Manner of casting vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote addressinally at the AGM.

electronically at the AGM.

**Instructions for updation of email address:*

a) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Link Intime. Click the link on their website www.Linkintime.co.in at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, DP ID, Clin ID/PAN, mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to Linkintime a mt-helpdess@linkintime.co.in.

(b) Members holding share(s) in electronic mode: by registering / updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company electronically. Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining AGM, manner of casting order through remote e-voting at the AGM.

By the Order of the Board of Directors of

Date: 06th September, 2024

Place : Mumbai

DIN: 00245782

श्री अबिका ट्रेडिंग कंपनी लिमिटेड

(पूर्वी श्री अंविका ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अशी ज्ञात) नोंद. का.: मॉल ऑफिस, २रा मजला, मेट्रो जंक्शन, मॉल ऑफ वेस्ट पायोनिर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा.. नारा आक्रांत, ररा नवारा, नट्टा वयरान, नारा आक्र वर्ट्ट पापानर प्रापटाचा (३ प्रा. लि., नेतीवली, कल्याण (पू.), ठाणे ४२१३०६ टेलि. क्र.: ०२५१–२३५२३८७ सीआवएन: बु५१५००एमएच१९७६पीएलसी०१९०१४ ईमेलः ho@hawcoindia.com

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २ सप्टेंबर, २०२४ दिनांकित ऑफिस, २रा मजला, मेट्रो जंक्शन, मॉल ऑफ वेस्ट पायोनिर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा. लि., नेतीवली, कल्याण (प्.) - ४२१३०६ येथे घेण्यात येईल. सूचनेमध्ये मांडलेल्या सर्व ठरावावर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने सभासदांना त्यांची मते देण्यासाठी कंपनी सुविधा

28/9/2028

२९/९/२०२४

२३/९/२०२४

(स. ९.०० वा. भाप्रवे)

(सायं. ५.०० वा. भाप्रवे)*

प्रवित आहे. . . दरस्थ ई-मतदानास सरुवात होण्याची तारीख आणि वेळ

बी. दूरस्थ ई-मतदानाच्या समाप्तीची तारीख आणि वेळ

[‡] दुरस्थ ई-मतदानाला सायं. ५.०० वा. नंतर परवानगी नसेल. डी. कट-ऑफ तारखेरोजीस शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना दुरस्थ ई-मतदानाची सविधा घेण्याचा किंवा एजीएम मध्ये मतपत्रिकेमार्फत मतदान करण्याचा हक्क असेल. . ज्या सभासदांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्याची मते दिलेली आहेत, त्यांना सभेमध्ये भाग येता येईल, परंतु पुन्ह

यांना पुन्हा मतदान करण्याचा हक्क नसेल. एफ. वि. व. २०२३-२०२४ करिता कंपनीच्या वार्षिक अहवालासह दुरस्थ ई-मतदानाकरिता प्रक्रिया समाविष्टीत

एजीएम च्या सूचना <u>www.evoting.nsdl.com</u> येथे एनएसडीएलच्या वेबसाईट वर उपलब्ध असेल. जी. कोणीही व्यक्ती कंपनीद्वारे वार्षिक अहवालाच्या पाठवणीनंतर शेअर्स संपादन करीत असेल आणि कंपनीची सभासद बनली असेल आणि कट ऑफ तारखेरोजीस शेअर्स धारण करीत असेल. त्याला/तिल evoting@nsdl.com येथे एक विनंती पाठवून एनएसडीएल कडून दूरस्थ ई-मतदानासाठी लॉग इन आयडी आणि

द्रस्थ ई-मतदान संबंधित कोणत्याही चौकशीसाठी, सभासदानी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड ू सेक्शन येथे उपलब्ध एफएक्यूज् आणि दूरस्थ ई-मतदान युजर मॅन्युअल च्या संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६७००० वर कॉल करावा, किंवा <u>evoting@nsdl.com</u> येथे एक विनंती पाठवावी. सभासदांनी evoting@nsdl.com येथे श्रीम. पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी सुध्दा संपर्क साधावा

ज्या दूरस्थ ई–मतदान संबंधित तक्रारींना उत्तरे देतील. सदस्य त्याचे ईमेल आयडी आणि बँक तपशील <u>https://linkintime.co.inemailreg/email_register.html.</u> भारटीएयांच्याशी अपडेट करू शकतात

पुढे, कृपया लक्षात घ्या की कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान भागधारकांना राईटस आधारावर रेकॉ ारखेला म्हणजे २३ ऑगस्ट. २०२४ रोजी शेअरहोल्ड्सने धारण केलेल्या प्रत्येक एक इक्रिटी शेअरसाठी ३.३५ नव्या इकिटी शेअर्स प्रमाणात कंपनीचे इकिटी समभाग पुढे आणखी जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. राईटसच्या इश्यूशी संबंधित अर्जासह ऑफरचे पत्र देखील वार्षिक अहवालासोबत पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी कोणती कृती/निर्णय घेण्यापूर्वी, तुम्हाला लेटर ऑफ ऑफरमधील तपशील काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला दिला जात आहे

श्री अंबिका ट्रेडिंग कंपनी लिमिटेड साठी

चंद कांत खेता

०७ सप्टेंबर, २०२४ संचालक (डीआयएन: ०२४२३६९८)

शुक्रा बुलियन्स लिमिटेड

सीआयएन क्र.:एल६७१२०एमएच१९९५पीएलसी२८४३६३ नों. कार्यालयः २३२, २रा मजला, पंचरत्न, एम. पी. मार्ग, ऑपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०० ००४, भारत, ई-मेल : shukrabullions232@yahoo.com

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, शुक्रा बुलियन्स लिमिटेडची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही ५ सप्टेंबर, ०२४ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग ('व्हीसी') अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत सोमवार ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु. २.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. कंपनी ५ मे. २०२० दिनांकित निगम व्यवहार मंत्रालयादारे जारी त्याचे सर्क्यल । ।हवाचता सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल २०२० आणि सर्क्युलर क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ आणि १३ एप्रिल, २०२० आणि सेबी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२०, सेबी सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांक ०९.१२.२०२०, जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दिनांक ०५.०५.२०२२ व जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८.१२.२०२२ आणि जनरल सर्क्यलर क्र. ०९/२०२३ दिनांक २५.०९.२०२३ आणि त्यावतीने वेळोवेळी एमसीए आणि सेबीद्वारे जारी इतर सर्क्युलर्स नुसार कंपनी आणि/किंवा डिपॉझिटरीजकडे इमेल पत्ते नोंदविलेल्या . सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने २०२३-२४ कालावधीकरिता वार्षिक अहवाल आणि ३० व्या एजीएमची सूचना पाठवेल. वार्षिक अहवालासह एजीएमला बोलविणारी सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.shukrabullions.in,</u> नॅशनल डिपॉझिटरी सर्ल्हिसेस (इंडिया) लिमिटेडची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे कपया कोणत्याही माहितीकरीता सभेत मतदान आणि हजर राहण्यासाठी ०५.०९.२०२४ रोजीच्या सचनेत . दिलेल्या तपशिलवार माहितीचा अवलंब करावा. भागधारणक/सभासदांना सूचनेत दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकाव संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांचे ईमेल आयडी कंपनीकड़े नोंदविलेले नाहीत त्या भागधारकांना मतदान करण्यासाठी आरटीएला संपर्क किंवा एजीएमच्या सचनेत दिलेल्या माहितीचा अवलंब करू शकतात. ज्या सभासदांना कंपनीकडे ईमेल आयडी कंपनीकडे नोंदवायचे आहेत . आरटीएला संपर्क किंवा दिनांक ०५.०९.२०२४ रोजीच्या सूचनेत दिलेल्या माहितीचा अवलंब करू शकतात. कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम ९१ आणि एलओडीआर २०१५ च्या रेग्युलेशन ४२ला अनुसरून सूचना पढ़े देण्यात येते की कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पस्तके ही कंपनीच्या आगामी ३० व्या वार्षिक र्ग्वसाधारण सभेच्या हेतुकरिता शनिवार २१ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस मिळन) पर्यंत बंद राहतील.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० नुसार कंपनीने सूचनेत नमूद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने (ई-मतदान) त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरवली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ आणि नियमाच्या तरतुर्दीना अनुसरून आवश्यक तपशिल खाली दिलेला आहे.

ı	9131	ice i silaca io il ilice i dicii i quicii silo	•
I	१	सूचना पाठविणे पुर्ण झाल्याची तारीख	६ सप्टेंबर, २०२४
ı	2	इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान सुरू	२७ सप्टेंबर, २०२४ (शुक्रवार)
ı		होण्याची तारीख आणि वेळ	स. ९.०० वा. भाप्रवे.
ı	ş	इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान बंद	२९ सप्टेंबर, २०२४ (रविवार)
ı		होण्याची तारीख आणि वेळ	सायं. ०५.०० वा. भाप्रवे.
ı	8	इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाला	२९ सप्टेंबर, २०२४ (रविवार)
ı		यानंतर परवानगी दिली जाणार नाही	सायं. ०५.०० वा. भाप्रवे.
ı	ų	३० व्या एजीएमची सूचना कंपनीची	www.shukrabullions.in
ı		वेबसाईट आणि सीडीएसएलची व	www.evoting.nsdl.com
ı		बीएसई वेबसाईट वर उपलब्ध	www.bseindia.com
ı	ξ	ई-मतदान हक्कदाराची हक्क ठरवण्याची	सोमवार २३ सप्टेंबर, २०२४
ı		कट ऑफ तारीख	
ı	G	इलेक्ट्रॉनिक व्होटींग आणि	चंद्रकात हिम्मतलाल शहा, संचालक
ı		व्हीसी/ओएव्हीएम मार्फत मतदानाशी	ई-मेल : shukrabullions@yahoo.com
ı		संबंधित तक्रारी कळविण्यासाठी	पत्ता : २३२, २ रा मजला, पंचरत्न, एम. पी. मार्ग, ऑपेरा
ı		जबाबदार व्यक्तीचा संपर्क तपशिल	हाऊस, गिरगाव मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००४
	1		l

बॅलट पेपरमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येणार नाही आणि ज्या सभासदांनी दूरस्थ ई-गतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना एजीएम मध्ये मतदान करणे शक्य होईल ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई–मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएमला हजर राहू शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत

कोणीही व्यक्ती जी सभेची सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद बनली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच सोमवार २३ सप्टेंबर, २०२४ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते <u>www.evoting.nsdl.com</u> येथे विनंती पाठवु युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

न्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच सोमवार २३ सप्टेंबर, २०२४ रोजी डिपॉझिटरीज कडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंद्विलेले असतील तेच फक्त दुरस्थ ई-मतदान सुविध ोण्यासाठी तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. शुक्रा बुलियन्स लिमिटेड करित

> चंद्रकांत हिम्मतलाल शहा दिः साप्टेंबर ६, २०२४ (डीआयएन:०११८८००१)

योग्य आणि पारदर्शकरित्या छाननी होण्यासाठी व्यावसायिक कंपनी सचिव श्रीमती दिप्ती गोहिल यांची तपासनिक म्हणून नेमणूक केली आहे.

🤻 सभासदांना ई-मतदानासंबंधीत जर काही तकारी असतील तर ते श्री 🛭 राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक यांच्याशी सिडिएसलच्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्विस (इंडिया) लिमिटेड, 'ए विंग', २५वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१३ हया पद्दयावर संपर्क करू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ह्या ई-मेल पद्यावर ई-मेल पाठवू शकतात किंवा १८०० २१ ०९९११ ह्या टील फी कमांकावर संपर्क करू शकतात.

ओरिएंट सेराटेक लिमिटेड करिता सही/-सीमा शर्मा

UNIVERSAL ARTS LIMITED

CIN: L92100MH1993PLC072194

GANPATI BHAVAN, 1ST FLOOR, M.G.ROAD GOREGOAN (WEST), MUMBAI-400062

Tel: 022-28791912 * E-mail: universalartslimited@hotmail.com

Website: www.universal-arts.in

Notice of 29th Annual General Meeting

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting of the members

400 104 to transact the businesses as set out in the notice of the Company

Securities of India Limited (CDSL) at www.evotingindia.com

n this regard, the Members are further notified that:

and will end at 5.00 pm on 29th September, 2024.

contained in the Notice.

www.cdslindia.com.

www.cdslindia.com

Place: Mumbai

Date: 7th September, 2024

याद्वारे सचना देण्यात येत आहे की -

case the shares are held in physical form.

UNIVERSAL ARTS LIMITED will be held on Monday, 30th September, 2024 at 11.00 am at Keshav Gore Smarak Trust Hall, Smriti, Aarey Road, Goregaon West, Mumbai

In compliance with the said MCA Circulars and SEBI Circular, the Company has sen

the Notice and Annual Report for the Financial year 2023-24 to all the Members whose email ids are registered with Company / Depository Participants / Registrar and

Transfer Agent – Bigshare Services Private Limited. These documents are also available with the website of the Company at www.universal-arts.in website of the

Stock Exchange – www.bseindia.com and on the website of Central Depository

Pursuant to the provisions of section 108 of the Act and Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) the company has engaged the services to provide e-voting facility to the

shareholders of the Company. The detailed procedure and instruction for e-voting are

a) Members holding shares either in physical form or dematerialized form as on the

cut-off date 23rd September, 2024; may cast their votes electronically on the

business set out in the Notice through e-voting Platform of CDSL at

) The Remote E-voting facility will commence at 9.00 am on ¬27th September, 2024

) b) Members who have casted their vote through remote e-voting prior to AGM may

also attend and participate in AGM, but shall not be allowed to cast their vote again

) A person whose name is recorded in the Register of Members or in the register of

) In case of any queries or grievances related to e-voting may refer the Frequently

a) The Members who have not registered their email addresses and Mobile Numbers

are requested to get themselves registered with their respective Depository Participants in case the shares are held in electronic form and to the Company in

ओरिएंट सेराटेक लिमिटेड

(पूर्वी ओळखने जाणारे नाव ओरिएंट अँब्रेसिव्हस निमिटेड)

कंपनीचा ओळख क : L24299MH1971PLC366531

नोंदणीकृत कार्यालयः लॉरेन्स ॲण्ड मायो हाऊस,

३रा मजता, २७६ डि.एन.रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

दुरध्वनी क.ः +९१-२२६६२२१७०० फॅक्सः +९१-२२२२०७४४५२

इ-मेल पत्ता: investor@oalmail.co.in

संकेतस्थळ: www.orientceratech.com

५३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मतदान,

रेकॉर्ड तारीख व भाग हस्तांतरण बुक बंदची सूचना

ओरिएंट सेराटेक लिमिटेडच्या (पूर्वी ओळखले जाणारे नाव ओरिएंट ॲब्रेसिव्हस

निमिटेड) (कंपनी) सभासदांची ५३**वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)**

सोमवार, दि ३० सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११ ०० वाजवा (भाप्रवे) व्हिडिओ

कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर दुकश्राव्य माध्यम (ओधव्हिएम)

द्वारे, कंपनी कायदा २०१३ च्या लागू नियमानुसार सेबी (कर्तव्ये आणि

प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम २०१५ व कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय

("एमसीए") यांचे सामान्य परिपत्रक क. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०,

१७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०, ०२/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१, १९/२०२१

दि. ८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दि. १४ डिसेंबर, २०२१, २/२०२२ दि. ५ मे,

२०२२ आणि १०/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ आणि ०९/२०२३ दि. २५

सप्टेंबर, २०२३ (एकत्रितरित्या एमसीए 'परिपत्रके') आणि भारतीय प्रतिभूती

आणि विनिमय बोर्ड (सेबी) यांचे परिपत्रक क.

सेबी/एचओ/सीएफडी/सीधमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२०,

परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/१६

दिः १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक कः सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/

सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२ व परिपत्रक क्र.

सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/सीआयआर/२०२३/४ दि. ५ जानेवारी, २०२३

आणि परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/

सीआयआर/२०२३/ १६७ दि. ७ ऑक्टोबर, २०२३ (एकत्रितरित्या परिपत्रके)

यानुसार एजीएमची सूचना दि. १४ ऑगस्ट, २०२४ मध्ये नमुद केलेले

सदर परिपत्रकांची पूर्वता करण्यासाठी कंपनीच्या ५३व्या वार्षिक सर्वसाधारण

सभेची सूचना व २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक

प्रती ज्या सभासदांचे इ-मेल पत्ते डिपॉझिटरी / रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट

यांच्याकडे ३० ऑगस्ट, २०२४ पर्यंत नींदविलेले आहेत अशा सर्व सभासदांना

६ सप्टेंबर, २०२४ रोजी पाठविण्यात आलेल्या आहेत . सदर सूचना व वार्षिक

अहवाल कंपनीच्या <u>www.orientceratech.com</u>, या संकेतस्थळावर तसेच स्टॉक

एक्सेंजेसच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> या संकेतस्थळांवर तसेच

सेंट्रल डिपॉझिटरी सब्सिस (इंडिया) लिमिटेडच्या <u>www.evotingindia.com</u> या

ज्या सभासदांनी द्यांचे ई-मेल पद्वे व बँक खाद्याचा तपञ्चित अदयापही

नोंदविलेले / अदयावत केलेले नाहीत अशा सभासदांना विनंती करण्यात येत आहे

भाग हस्तांतरण बक बंदः कंपनी कायदा २**०**१३ चे कलम ९१ जो कंपनी

(त्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्यानियम १० (१) सह वाचला जाईल

त्यानुसार सदस्यांचे नोंदबुक आणि कंपनीचे भाग हस्तांतरण बुक मंगळवार,

२४ सप्टेंबर, २०२४ पासून सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस अंतर्भूत)

ई-मतदानः कंपनी कायदाचे कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन)

नियम, २०१४ चा सहवाचन नियम २० व सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक

सूची) नियम २०१५च्या नियम ४४ नुसार सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण समेच्या

स्चने मध्ये नम्द केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनीक माध्यमातून मतदान करण्यासाठी

सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड ("सिडिएसएल") द्वारे सुविधा उपलब्ध

करून देण्यात आलेली आहे • रिमोट ई-मतदान व ई-मतदानची तपशीलवार प्रकिया

रिमोट ई-मतदानाचा कालावधी बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ९ • 00

वाजता प्रारंभ होऊन रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५ • 00 वाजता

समाप्त होईल . त्यानंतर सिडिएसल कडून रिमोट ई-मतदानाचे मॉडयुल बंद केले

जाईलः भागधारकांचा मतदानाचा हक्क हे कंपनीच्या भाग भांडवलामध्ये

असलेल्या त्यांच्या सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ या कट-ऑफ तारखेपर्यंत

सभासदांना एजीएमच्या कालावधीत ई-मतदानाची सुविधा प्राप्त करून दिली

जाईल : ज्या सभासदानी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर रिमोट

ई-मतदानाद्वारे मतदान केलेले नसेल ते एजीएमच्या ई-मतदानाच्या माध्यमातून

मतदान करू शकतात . ज्या सभासदांनी एजीएमच्या पूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे

त्यांचे मत नींदविलेले असेल ते सदधा एजीएमला उपस्थित राह अकतात परंत ते

एजीएम मध्ये जर लाभांश घोषित झाला तर तो सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

(रेकॉर्ड तारीख) हया तारखेच्या कार्यातयीन वेळ संपे पर्यंत ज्या सभासदांचे नाव

कंपनीच्या सभासदांच्या नोंदबुक मध्ये असेल अशा सभासदांना ३० सप्टेंबर,

जर एखादया व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवित्या तारखेनंतर कंपनीचे समभाग

घेतले असतील आणि सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ या कट-ऑफ तारखेपर्यंत ती

कंपनीची भागधारक झातेली असेल तर ती helpdesk.evoting@cdslindia.com या

ई-मेल पद्वावर विनंती पाठवून लॉगिनचा तपशील प्राप्त करून घेऊ शकते .

ई-मतदानाची व एजीमच्या कालावधीत ई-मतदानाची सुविधा वापरू शकते •

१०.ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नींदवहीत किंवा डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या

लाभधारकांच्या नोंदवहीत कट-ऑफ तारखेपर्यंत असेल तिच व्यक्ती फक्त रिमोट

१ जर सदस्यांना ई-मतदानासंबंधी काही शंका किंवा प्रश्न असल्यास ते

सिडिएसलच्या <u>www.evotingindia.com</u> या संकेतस्थळावर मदतकेंद्रामध्ये उपलब्ध

असलेल्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा ('एफएक्युज') आणि ई-मतदान

नियम पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com या

कंपनीने एजीएममधील ई-मतदान प्रक्रियेची व रिमोट ई-मतदानाची प्रक्रियेची

की त्यांनी ते एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार नोंदवावेत •

कामकाज हाताळण्याकरीता आयोजित करण्यात येणार आहे.

संकेतस्थळांवर देखिल उपलब्ध आहे .

एजीएम करीता बंद राहीता.

एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केलेली आहे .

असलेल्या समभागाच्या प्रमाणात राहील •

पन्हा मतदान करू जकणार नाहीत.

२०२४ नंतर प्रदान करण्यात येईल

ई-मेल पदत्यावर संपर्क करू शकतात.

For Universal Arts Limited

Manish G. Shah

(DIN: 00434171

Executive Directo

Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available a

entitled to avail the facility of Remote e-voting as well as voting at AGM

The date of completion of sending Notice of AGM is 6th September, 2024.

beneficial owner maintained by the Depositories as on the cut-off date only shall be

कर्नाटका बँक लिमिटेड

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा दरध्वनी: ०२२-३५००८०१७/३५१२८४८२/३५०८२५५८ असट रस्कव्हरा मनजमट शाखा २रा मजला, ई-ब्लॉक, ''दी मेट्रोपॉलिटन'', प्लॉट क्र. सी २६ आणि २७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

वेबसाईट: www.karnatakabank.com सीआयएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८ कब्जा सूचना

न्याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्र अँड एम्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरिस्ट अँबट, २००२ (ब्रापुडे उड्डेख "सदर अँबट") अन्वये आणि कलम १३(१२) सहवाब्राद सिक्युरिटी इंटरेस्ट (एम्फोसेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२ अन्वये ३१.०५.२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार (१) श्री. <mark>रोहन सुनील जगे श्री. सुनील दत्तात्रय जगे यांच</mark> मुलगा, (२) श्री. जगे निकेतन सुनील श्री. सुनील दत्तात्रय जगे यांचा मुलगा आणि (३) सौ. नेहल रोहन जगे रोहन सुनील त्रो यांची पत्नी, सर्व येथे राहणारेः ई-२०९, सन फ्लॉवर सीएचएस, प्लॉट क्र.२२६, रूपाली सिनेमा जवळ, पनवेल नवी मुंबई-४१०२०६ आणि येथे देखील सर्व राहणारेः फ्लॅट क्र.१२३, अपार्टमेंट क्र.४डी, १२वा मजला, कल्पतर रिव्हरसाइड अशा ज्ञात बिल्डिंग, जुने मुंबई पुणे हायवे, टक्का, पनवेल, जिल्हा रायगड-४१०२०६ यांना सूचनेत नमूद केलेल . सकम म्हणजेच ह. ११,५७,९८४.१४ (भ्यरे अकरा लाख सत्तावत्र हजार दोनशे चीऱ्याऍशी आणि चौदा पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचनेच्या प्रामीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत अधिकारी या नात्याने येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांच वापर करून घेतला ह्या **०५ सप्टेंबर २०२४** रोजीस घेतला.

nरण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारां लक्ष वेधून घेतले जात आहे.

वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, ह्या मिळकर्तीशी व्यवहार करू नये व ह्या मिळकर्तीः केलेला कोणताही व्यवहार हा कर्नाटका बँक लि., पनवेल शाखेच्या रक्कम रु. १२,१७,७६६,१४ (रुपये बारा लाख सतरा हजार सातश्रे सहासष्ट आणि चौदा पैसे मात्र) मध्ये ओडी खाते क्र. ६१५७०००१००००००० रोजीस ३१.०८.२०२४ पासूनचे ०१.०९.२०२४ पुढील व्याज आणि परिव्यय या रकमेच्या भाराअधीन राहील

स्थावर मिळकतीचे वर्णन

कमर्शिकल मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग धारक शॉप क्र.१, मोजमापित २५८ चौरर्स फीट सुपर बिल्ट अप क्षेत्र, तळ मजला, तुळशी अंगण, प्लॉट क्र.१५, सेक्टर-६, करंजाडे, नवी मुंबई, तालुका पनवेल, जिल्हा रायगड आणि सीमाबद्धः पूर्वः पॅसेज द्वारे, पश्चिमः खुले द्वारे, उत्तरः शॉप क्र.२ द्वारे, दक्षिण खुले द्वारे.

दिनांक: ०५.०९.२०२४ ठिकाण: पनवेल, रायगड

बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

प्राधिकत अधिकारी कर्नाटका बँक लि.



प्राइम प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ५०१, सोनी हाऊस, प्लॉट क्रे. ३४, गुलमोहर रोड क्र. १, जेव्हीपीडी स्कीम, विले पार्ले (प.), मुंबई, - ४०००४९. दुरध्वनी : ०२२ २६२४२१४४, फॅक्स : ०२२ - २६२३५०७६ ईमेल : compliance_officer@ppdcl.com ; वेबसाइट : www.ppdcl.com. सीआयएन : एल६७१२०एमएच १९९२पीएलसी०७०१२१

ताजाब्यः , रहार्याज्यस्य राजाब्याज्याज्याज्यस्य ३**१२च्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सूचना आणि माहिती** याद्वारे सूचना देण्यात येत आहे की प्राइम प्रॉपर्टी डेव्हलपर्मेट कॉर्परिशन लिमिटेडची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ दुपारी १२.३० व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिडिओ माध्यम (ओएव्हीएम) दारे निगम व्यवहार मंत्रालय दारे जारी केलेले सामान्य परिपत्रक क. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३.०१.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १९/२०२१ दिनांक ०८.१२.२०२१ २१/२०२१ दिनांक १४.१२.२०२१/ ०८.१२.२०२१ आणि परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांक ०५.०५.२०२२ आणि गरिपत्रक क्र. १०/२०२२ आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ (एमसीए परिपत्रके), कंपनी कायदा, २०१३ च्या इत लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ अंतर्गत केलेले नियम अंतर्गत आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम निश्चित करण्याच्या हेतूकरीता व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सदस्य एजीएमला उपस्थित राहु शकतात.

वार्षिक अहवाल पाठवणे : महस्यांनी लक्षात तेवा की कंपनीचा आर्थिक वर्ष २०२३-२०२४ चा वार्षिक अहवाल ३२ ची वार्षिक मर्वमाधारण मध बोलावण्याच्या सूचनेसह फक्त त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठविला जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर दिनांक १२ मे २०२० च्या अनुपालनात आहे. नोटीस आणि वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्य वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिला जाईल.

१. ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत :

च्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी अद्याप त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी **लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** कडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली आहे. खालील तपशील rnt.helpdesk@linkintime.co.in वर पाठवून.

 शेअरहोल्डर फोलिओ क्र.: २. शेअरहोल्डरचे नावः ४. पत्ता

डिमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या आणि ज्यांनी अद्याप त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नार्ह अशा सदस्यांना त्यांचा ईमेल पत्ता त्यांच्या संबंधित डीपीकडे नोंदणीकृत/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

२. ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत: व्हीसी/ओएव्हीएम द्वारे मीटिंगला उपस्थित राहण्याच्या सूचना आणि ई-व्होटिंगची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनांमध्ये प्रदान केली आहे. ई-मतदान प्रणालीद्वारे मते देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स सदस्यांना त्यांच्या ईमेल पत्त्यांची . शस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर वर दिलेल्या पद्धतीने ईमेलद्वारे उपलब्ध करून दिली जातील. या सूचनेमध्ये प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी तपशीलवार सूचना आहेत, ज्यांनी त्यांचे

ईमेल पत्ते कंपनी/आरटीए किंवा संबंधित डीपीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत. २४ सप्टेंबर, २०२४ पासून २३ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर बुक्स बंद

सदस्यांच्या ईमेल पत्यांच्या नोंटणी/अपडेटेशनबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास, संकेतस्थळ rnt.helpdesk@linkii time.co.in येथे **लिंक इनटाइम इंडिया प्रायवहेट लिमिटेड**वर ईमेल पाठवृन त्यांच्याशी संपर्क साधू शकता. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, त्याच्या नियमांसह वाचण्यात आलेल्या आणि सेबी (लिस्टिंग ऑबलिगोशन अँड डिस्क्लोअर रिक्वायरमेंटस) रेप्युलेशन, २०१५ च्या रेप्युलेशन ४४ (१) च्या अनुषंगाने, कंपनी समभाग धारण करण्याच्या सदस्यांना सुविधा देत आहे. २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ही कट–ऑफ तारीख असल्याने, कंपनीच्या

एजीएममध्ये व्यवहार करण्यासाठी व्यवसायावर मतदान करण्याचे अधिकार वापरण्यासाठी सुविधा देत आहे. कंपनी कायदा, २०१३ मधील तरतुदी आणि त्यासंबंधीच्या नियमांनुसार तपशील खालीलप्रमाणे आहेत : . दूरस्थ ई-मतदान कालावधी गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी स. ०९.०० वा. सुरू होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर

०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वा. संपेल. . . ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा रजिस्ट्रारने कट-ऑफ तारखेनुसार ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवती आहेत, तेच सदस्य मतदानाचा हकदार असतील. जर एखाद्या व्यक्तीने कट-ऑफ तारखेला सभासद नसेल, तर त्याला/तिला मतदानाचा हक्क मिळणार नाही. अशा व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

जर तम्हाला ई-मतदानाबद्दल काही शंका किंवा समस्या असतील तर. तम्ही मदत विभागांतर्गत. www.evotingindia.co वर उपलब्ध वारवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्यूजं'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा ईमेल elpdesk.evoting©cdslindia.com वर लिहू शकता

प्राडम प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

तारीख : ०६.०९.२०२४

स्थान: मुंबई

सही/-पीएल सोर्न अध्यक्ष

डीआयएन : ००००६४६३

बालू फोर्ज इंडस्ट्रिज लिमिटेड सीआयएन: एल२९१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३,

५०६, ५वा मजला, इम्पीरियल पलेस ४५ टेली पार्क रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई महाराष्ट्र-४०० ०६९. दूर. क्र. - ८६५५० ७५५७८ वेबसाईट : www.baluindustries.com, ईमेल : compliance@baluindustries.com

बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') ची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (''ओएव्हीएम'' आयोजित करण्याबाबतची सूचना. ई-मतदान माहिती शेअरधारकांनी नोंद घ्यावी की, बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची ३५ वी वार्षिक

सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल, वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या अनुषंगाने तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोर्जर रिकायरमेंट्स) नियमावली, ०१५ च्या पालनासह आयोजित केली जात आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियमावली, २०१५ सहवाचता कंपनी व्हवहार मंत्रालयाने एमसीए) जारी केलेली परिपत्रके क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३, परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक . एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०.परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र. १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, . १०२१, परिपत्रक क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, परिपत्रक क. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एकत्रितपणे ''एमसीए सर्क्यलर्स'' असा उळेख) सिक्युरिटिज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (''सेबी'') जारी केलेले परिपत्रक क्र. सेबी/एचओ/ सीएफडी, सीएमडी१/सीआर/पी/२०२०/७६ दिनांक १२ मे, २०२०, सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२४/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२, सेबी/एचओ/डीडीएचएस/ द्रीद्रीपचएस/आरएसीपीओद्री=१/पी/सीआयआर/२०२३/००१ दिनांक ५ जानेवारी २०२३ सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी-पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ (एकत्रितपणे ''सेबी सर्क्युलर्स असा उल्लेख) च्या अनुषंगाने एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येत आहे. वरील परिपत्रकांच्या अनुपालनात, कंपनीच्या एजीएमची सूचना आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल कंपनीच्या रजिस्ट्रार, शेअर ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजसोबत नोंदणीकृत सदस्यांच्या ईमेल पत्त्यावर ६ सप्टेंबर २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आला आहे. सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीच्या वेबसाइटवर www.baluindustries.com, स्टॉक एक्सचेंज वेबसाइटवर म्हणजेच BSE लिमिटेडवर www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया वेबसाइटवर www.nseindia.com आणि NSDL

च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com उपलब्ध आहे. ज्या सदस्यांनी त्यांच्या ई-मेल पत्यांची नोंदणी केलेली नाही. त्यांनी त्यांच्या इलेक्टॉनिक स्वरूपातील शेअर्ससाठी डिपॉझिटरीच्या माध्यमातून डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणी करावी आणि प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्ससाठी फोलिओ क्रमांकासह तपशील आणि स्व-साक्षांकित पॅन कार्डची प्रत संलग्न करून कंपनीला compliance@baluindustries.com या ई-मेलवर किंवा Skyline Financial Services Private Limited कडे pravin.cm@skylinerta.com किंवा mumbai@skylinerta.com या ई-मेलवर पाठवावे.

कंपनी कायदा, २०१३च्या कलम १०८ आणि सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० अन्वये, तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या नियम ४४ अन्वये आणि कंपनी सेक्रटरिज ऑफ इंडियाने जारी केलेल्या जनरल मीटिंग्सवरील सचिवीय मानक (एसएस-२) यांच्या अटींच्या आधारे, कंपनी आपल्या सदस्यांना एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून www.evoting.nsdl.com येथे एजीएम नोटिसमधील सर्व प्रस्तावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे.

सदस्यांना सूचित करण्यात येते की: एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानामार्फत करता येईल.

कट ऑफ तारखेप्रमाणे, म्हणजेच मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी ज्या सदस्यांची नावे ठेवीदारांच्य लाभधारकांच्या नोंदणीत आहेत, त्यांनाच दुरस्थ ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदानाची सुविधा

दरस्थ ई-मतदानाचा कालावधी गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ (सकाळी ९.०० वा. भारतीय वेळेनुसार) पासून

मुरू होऊन रविवार, २२ सप्टेंबर २०२४ (सायंकाळी ५.०० वा. भारतीय वेळेनुसार) पर्यंत मुरू राहील. त्यानंतर एनएसडीएलद्वारे ई-मतदान मोड्युल अकार्यक्षम केले जाईल. ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. ज्या सभासदांनी दूरस्य ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले आहे ते सभेला हजर राहू शकतात परंतु सभेत पुन्हा

मतदान करण्यासाठी पात्र नसतील. ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले नसेल असे एजीएमला हजर असणारे सभासद एजीएममध्ये ई-

मतदानामार्फत त्यांचे मत देण्यास पात्र असतील. विद्यमान सभासद ज्यांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि वैयक्तिक नसलेले भागधारक ज्यांनी ईमेल मार्फत सूचना पाठविल्यानंतर शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि २४ सप्टेंबर २०२४ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून

लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकतात. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटींग साठी आधीच एनएसडीएलकडे नोंदणीकत असेल तर तो/ती मते देण्यासाठी त्याचा/तिचा सध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते. व्यक्तिगत सदस्य, ज्यांच्या ठेवी डेमॅट मोडमध्ये आहेत आणि पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कट ऑफ तारखेला सदस्य झाले आहेत, त्यांना एजीएम नोटीसमध्ये ई-व्होटिगसाठी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. कोणत्याही शंका असल्यास, सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड्स विभागात उपलब्ध असलेल्या Frequently Asked Questions (FAQs) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता मार्गदर्शिका पाहावी

किंवा टोल फ्री नंबर: १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर कॉल कराने किंवा सागर एस. गुधाटे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

बालू फोर्ज इंडस्ट्रिज लिमिटेड करिताा श्री जमपालसिंग चंडोक व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष

डीआयएन: ००८१३२१८

ठिकाण: मुंबई कंपनी सचीव व कम्प्लायन्स ऑफीसर